



श्री. बी. डी. टेळे, तहसिलदार, नागपूर (ग्रामीण) यांचे कार्यालय, नागपूर

रा. मा. क्र. ०४/एन.ए.पी.-३४/२०२४-२०२५

मौजा - पिंपळा, प. ह. नं.- ३८

दिनांक- ०७ ऑगस्ट, २०२४



प्राचा : मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांचे अधिकार प्रदान आ देश क्रं. प्रस्तुत/कावि-१४६९/२२, दि. १९/०९/२०२२.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, च्या कलम -४२-अ मधील तरतुदीन्वये नियोजन प्राधिकरणाने बांधकाम/विकास परवानगी दिली आहे, अशा जमिनीच्या भोगवटदारास द्यावयाचा सनदेचा नमुना.

ज्याअर्थी, जिल्हा- नागपूर, तालुका-नागपूर (ग्रामीण), मौजा - पिंपळा, प. ह. नं.- ३८ च्या शेत सर्व्हे क्रमांक ५८, आराजी २.०२ हे. आर. (२०२०० चौ. मी.) पैकी १.१७९९७८ हे. आर. (१९७९९.७८ चौ. मी.) या जमिनीच्या भोगवटदाराचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४२-अ च्या तरतुदीन्वये, "निवासी" अकृषक प्रयोजनासाठी सदर जमिनीचा विकास करण्यास प्रशासक, नगर पंचायत बेसा-पिंपळा यांचे मंजूरी अहवाल क्र. न.प.बे.पि./न.र.वि/अभि.तात्पु.मंजु/११२६/२०२४, दिनांक- १९/०७/२०२४, अन्वये विकास/बांधकाम परवानगी प्राप्त केली आहे. ज्यासंबंधी नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेला नकाशा या सनदेसोबत संलग्न आहे. तात्पुरते मंजूर अभिन्यासाच्या क्षेत्राचे विवरण खालील प्रमाणे आहे.

AREA STATEMENT				
	AREA OF PLOT (MINIMUM AREA OF A,B,C TO BE CONSIDERED)	19799.78	SQ.M	
1.	A) AS PER OWNERSHIP DOCUMENT (7/12, CTS, EXTRACT)	20200.00	SQ.M	
	B) AS PER MEASUREMENT SHEET	19799.78	SQ.M	
	C) AS PER SITE	19799.78	SQ.M	
	DEDUCTIONS FOR			
2.	A) PROPOSED D.P./D.P. ROAD WIDENING AREA/SERVICE ROAD/HIGHWAY WIDENING	390.25	SQ.M	
	B) ANY D.P. RESERVATION AREA	0.00	SQ.M	
	C) EXTERNAL STRUCTURE IN PLOT	0.00	SQ.M	
	D) NOT IN POSSESSION	0.00	SQ.M	
	(TOTAL A+B+C+D)	390.25	SQ.M	
3.	BALANCE AREA OF PLOT (1-2)	19409.53	SQ.M	
4.	AMENITY SPACE (IF APPLICABLE)			
	A) REQUIRED	0.00	SQ.M	
	B) ADJUSTMENT OF 2(B), IF ANY	-----	SQ.M	
	C) PROPOSED	0.00	SQ.M	
5.	NET PLOT AREA (3-4(C))	19409.53	SQ.M	
6.	RECREATIONAL OPEN SPECE/PLAY GROUND (IF APPLICABLE)			
	A) REQUIRED	1940.95	SQ.M	
	B) PROPOSED	1941.87	SQ.M	
7.	INTERNAL ROAD AREA (NET PLOT -(PLOTABLE AREA + OPEN SPACE + MSEB + EXTERNAL STRUCTURE))	1704.54	SQ.M	
8.	PANDHAN ROAD WIDENING	714.64	SQ.M	
9.	PLOTABLE AREA	14864.30	SQ.M	
10.	PORO-RATA FACTOR FOR FSI CALCULATION ON LAYOUT PLOTS =(5/9)	1.30	SQ.M	
11.	AREA FOR INCLUSIVE HOUSING			
	A) REQUIRED	-----	SQ.M	
	B) PROPOSED	-----	SQ.M	



12.	AREA FOR ESS	25.93	SQ.M	
13.	AREA FOR STP	158.25	SQ.M	

ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या भोगवटादाराने शासनाला, उक्त संहितेच्या कलम ४७-अ नुसार देय रुपांतरण कराची व वर नमुद "निवासी" अकृषक प्रयोजनार्थ वापरापोटी आकारणीची रक्कम पुढील प्रमाणे निर्धारित करण्यात येते.

उपरोक्त प्रमाणे जागेचे एकूण क्षेत्रफळ/आराजी २.०२ हे. आर. (२०२०० चौ. मी.) पैकी १.९७९९७८ हे. आर. (१९७९९.७८ चौ. मी.) "निवासी" प्रयोजनार्थ अकृषक सारा आकारणी करावयाचे क्षेत्र म्हणजेच १४८६४.३० चौ. मी. (AREA UNDER PLOT १४८६४.३० + AMENITY SPACE PROPOSED ०.००० = १४८६४.३०) चौ. मीटरला १० पैसे प्रति चौ. मीटर याप्रमाणे अकृषक महसूल कर रुपये १,४८७/-, ग्रामपंचायत कर अकृषक करा एवढा रुपये १,४८७/-, जिल्हा परिषद सेस सारा ७ पट अकृषक कराच्या रुपये १०,४०९/- परावर्तीत कर अकृषक साऱ्याचे ५ पट म्हणजेच रुपये ७,४३५/- असे एकूण रुपये २०,८१८/- आकारणी निर्धारित होते.

त्याअर्थी आता, उक्त संहितेमधील तरतुदीच्या आणि तदन्वये करण्यांत आलेल्या नियमांच्या तरतुदीनुसार आणि खालील शर्तीना अधीन राहून उपरोक्त जमिनीच्या भोगवटदारास सदर नियोजन प्राधिकाऱ्यावर वर उल्लेखित विकास/बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने सदर जमिनीवर अनुज्ञेय करण्यांत आलेल्या "निवासी" अकृषक वापरापोटी उक्त संहितेच्या कलम ४२-अ अन्वये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांनी दिलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून ही सनद देण्यात येत आहे.

१. आकारणी उक्त जमिनीचा भोगवटदार उक्त जमिनीच्या संबंधात या अगोदर वसूली योग्य असलेल्या आकारणी ऐवजी वर उल्लेखित विकास/बांधकाम परवानगी प्राप्त झाल्यापासून दिनांक ३१ जूलै, २०२५ (वर्ष) रोजी संपणाऱ्या हमीच्या कालावधीत शासनाला प्रत्येक वर्षी रुपये १,४८७/- (रुपये एक हजार चारशे सत्यांशी फक्त) या दराने परिगणीत होणारी वार्षिक आकारणी देईल आणि उक्त कालावधी संपल्यानंतर, उक्त संहिते अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडून, वेळोवेळी निश्चित करण्यांत येईल, अशी सुधारित आकारणी देईल.

२. उक्त जमिनीचा भोगवटदार उक्त जमिनीवर वसूली योग्य असलेली सर्व कर, दर आणि उपकरा भरील.

३. वरीलप्रमाणे मंजूर केलेल्या वापरामध्ये किंवा वापराच्या क्षेत्रामध्ये नियोजन प्राधिकरणाच्या पूर्व मंजूरी शिवाय कोणताही बदल करू नये व ही सनद निर्गमित झाल्यानंतर नियोजन प्राधिकरणाच्या पूर्व मान्यतेने सदर जमिनीच्या वापराच्या क्षेत्रामध्ये कोणताही बदल झाल्यास त्याची माहिती, असा बदल नियोजन प्राधिकरणाकडून मंजूर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांना देणे भोगवटदारावर बंधनकारक राहील.

४. सदर जमिनी या नागरी जमीन कमाल धारणा व कोर्ट ऑफ वार्डस मध्ये बाधित होत असल्यास सदर अकृषक आकारणी रद्द करण्यात येईल.

५. उक्त जमिनीच्या भोगवटदाराने पूर्वगामी शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन केल्यास जिल्हाधिकाऱ्यास, उक्त संहितेच्या आणि तदन्वये, करण्यांत आलेल्या नियमांच्या तरतुदीन्वये जी भरण्यास उपयोगकर्ता दायी असेल अशी इतर कोणत्याही शास्तीस बाधा न आणता त्यास वाटेल अशी आकारणी भरल्यावर आणि कलम ३२९ च्या पोटकलम (२) च्या अधिनतेने, त्यास योग्य वाटेल एवढा दंड भरल्यानंतर उक्त जमीन भोगवटदार यांच्या वहीवाटीत असल्याचे चालू ठेवता येईल.



//३//

त्याची साक्ष म्हणून नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी/जिल्हाधिकाऱ्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे वतीने स्वाक्षरी केली आहे, आणि त्यांच्या पदाची मोहोर लावली आहे आणि अर्जदाराने सुद्धा दिनांक- ०७ ऑगस्ट, २०२४ रोजी त्याची स्वाक्षरी येथे केलेली आहे.

(भोगवटादाराची स्वाक्षरी)

कविता विनोद अग्रवाल

K. V. Agrawal

मधुसूदन माखनलनाल उर्फ मखनलनाल अग्रवाल

विनोद माखनलनाल उर्फ मखनलनाल अग्रवाल

देवांश विनोद अग्रवाल

आयुश मधुसूदन अग्रवाल

(साक्षीदारांची स्वाक्षरी व नांव)

अ)

श्री. अल्केश प्रकाश कांबळे

ब)

श्री. कपिल नंदु राने

(साक्षीदारांची स्वाक्षरी व नांव)

अ)

श्री. अल्केश प्रकाश कांबळे

ब)

श्री. कपिल नंदु राने

आम्ही जाहीर करतो की, ज्याने सनदेवर स्वतः कविता विनोद अग्रवाल, मधुसूदन माखनलनाल उर्फ मखनलनाल अग्रवाल, विनोद माखनलनाल उर्फ मखनलनाल अग्रवाल, देवांश विनोद अग्रवाल, आयुश मधुसूदन अग्रवाल यांनी स्वाक्षरी केलेली आहे. ती अ व ब व्यक्ती, तीच व्यक्ती आहे आणि त्याने या ठिकाणी आमच्या समक्ष त्याची स्वाक्षरी केलेली आहे.



स्वा/-
(बी. डी. टेळे)
तहसिलदार,
नागपूर (ग्रामीण)

प्रतिलिपी :

१. मा. जिल्हाधिकारी, नागपूर (अकृषक शाखा) यांना माहितीस सविनय सादर.
२. उप अधिक्षक भूमी अभिलेख, नागपूर (ग्रा.) यांना माहितीस व उचित कार्यवाहीस अग्रेषित.
३. प्रशासक, नगर पंचायत बेसा-पिपळा यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीस अग्रेषित.
४. सह. जिल्हा निबंधक श्रेणी - २, क्रं. ७ व १० नागपूर (ग्रामीण) यांना माहितीकरीता अग्रेषित.
५. ग्राम अधिकारी सा. क्रं. ३८, मौजा - पिपळा यांना सदर आदेशाची नोंद गाव नमुना-२ मध्ये नोंद घेण्यास व आवश्यक कार्यवाहीस अग्रेषित.
६. अर्जदार कविता विनोद अग्रवाल, मधुसूदन माखनलनाल उर्फ मखनलनाल अग्रवाल, विनोद माखनलनाल उर्फ मखनलनाल अग्रवाल, देवांश विनोद अग्रवाल, आयुश मधुसूदन अग्रवाल, रा. फ्लॉट नं. १९३, पटेल अपार्टमेंट, शंकर नगर, नागपूर यांना माहिती तथा उपरोक्त अटी व शर्तीच्या पूर्तता व अंमलबजावणी करण्यास रवाना.

स्वा/-
(बी. डी. टेळे)
तहसिलदार,
नागपूर (ग्रामीण)